

90

ዕላል ቅዱሳን, ይህ ነገሻ አሁን የሚከተሉት ነው፡፡ ተስፋጭ ቅዱሳን ይመዘኛ ቅዱሳን ይሞላል ላይ መስፈርቶች የሚፈልግ ይመለከት ያለዋል፡፡

ቀረቡኝ ተከላለ

የ.ሸ.፭፻፲፮/፪.፳፻.፩.፩, የፋይነጥፎ ስ.፸፻፰፷፲፯.

(፪) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩,

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

(፫) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩.

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

(፬) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩-፩,

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

(፭) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩-፩,

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

(፮) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩-፩,

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

(፯) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩-፩,

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

(፱) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩-፩,

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

(፲) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩-፩,

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

(፩) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩-፩,

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

በለላ :- (፪) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ ለ፸፻፰፷፲፯/፫/፩-፩,

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

(፫) ገልጋጭ ቤት ዘመናው እና ተቀባዩ ቅዱሳኑን እንዲከተለው, ይህ ፍቃድ

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

የ.ፈ፻፰፷፲፯/፩፪, ላይ ቆነ ማረጋገጧ ሲሆን፡፡

- ባለሙያ መሰረት የሚፈልግ የሚከተሉት ነው፡፡
በተዘጋጀ የሚፈልግ የሚከተሉት ነው፡፡

सोपविण्यात आली आहे. असे दिसून आले आहे की, राज्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्यामुळे ही जबाबदारी ग्रामपंचायती पार पाहू शकत नाहीत. या परिस्थितीत, ग्रामण भगातील ज्ञा गावात दहन / दफन भूमीसाठी ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध नसेल अशा गावांच्या बाबतीत खाजगी जमीन संपादित करून देण्यासाठी होणा-या खर्चाची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे. त्यानुसार याबाबतीत सर्वसमावेशक. आदेशाही शासनाने दिनांक ९-८-१९८९ च्या परिपत्रकान्वये निर्गमित केले आहेत. त्यानुसार दहन/ दफन भूमीसाठी आवश्यक तेवढी जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित अधिनियमाच्या तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे व ज्ञा गावात दहन/ दफन भूमीसाठी जमीन उपलब्ध नाही किंवा उपलब्ध जमीन अपुरी आहे अशा सर्व गावांना आवश्यक तेवढी जमीन दिनांक ३१-३-१९९९ पर्यंत उपलब्ध करून देण्यात याची असे स्पष्ट आदेश वरील परिपत्रकान्वये देण्यात आले होते. त्यासाठी २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण या लेखांशार्खाली तरतुद जिल्हाधिका-यांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते. परंतु या लेखांशार्खाली दहन/ दफन भूमीसाठी करण्यात आलेली तरतुद दहन/ दफन भूमीसाठी आवश्यक असलेल्या जागेची मागणी आली नाही या कारणासाठी परत करण्यात येते/पुनर्विनियोजन करण्यात येते ही वर्तुस्थिती आहे.

२. दहन व दफन भूमीसाठी सन २००१-२००२ या आर्थिक वर्षात रुपये २९.८२ लाख इतकी तरतुद करण्यात आली होती. त्यापैकी फक्त १२.५८ लाख इतकाच खर्च होऊ शकला. सन २००२-०३ मध्ये रुपये २६.८१ लाख इतकी तरतुद करण्यात आली होती. त्यापैकी फक्त रुपये १९.७० लाख इतके अनुदान खर्च करण्यात आले. सन २००३-०४ या आर्थिक वर्षात रुपये २९.१९ लाख इतकी तरतुद करण्यात आली होती. त्यापैकी फक्त रुपये ४.३० लाख इतकी तरतुद खर्च झाली आहे. सन २००५-०६ या आर्थिक वर्षात रु. २७.१३ लाख इतकी तरतुद करण्यात आली आहे. त्यातील जिल्हाधिका-यांकडून प्राप्त माहितीनुसार बहुतांश तरतुदही खर्च करण्यात आलेली नाही. यावरुन असे दिसून येईल की, आवश्यक निधी दहन व दफन भूमीसाठी उपलब्ध असतानाही त्याचा योग वापर जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून करण्यात येत नाही, असे म्हणण्यास खब आहे.

३. राज्यातील अनेक गावात दहन / दफन भूमीसाठी सार्वजनिक अथवा शासनाच्या मालकीच्या जगा उपलब्ध नाहीत. या संदर्भात लोकलेखा समितीसमर मा. प्रधान सचिवांची साक्ष घेण्यात आली होती. त्या अनुंषागाने जिल्हाधिका-यांकडून पाठविण्यात आलेली माहिती पाहता अनजूनही राज्यात २११३ गावांमध्ये दहन व दफन भूमीची सुविधा उपलब्ध नाही असे स्पष्ट झाले आहे. तसेच दहन व दफन भूमीकडे जाणा-या रस्त्यावर ८१ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे, तर दहन व दफन भूमीवरील अतिक्रमणांची संख्या १६ इतकी आहे. सर्व गावांनी दिनांक ३१-३-१९९९ पर्यंत आवश्यक असलेली जमीन दहन व दफन भूमीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात याची असे आदेश दिनांक ९-८-१९८९ च्या परिपत्रकान्वये देण्यात आले होते. असे असतानाही अजूनही २११३ गावांमध्ये दहन व दफन भूमीची व्यवस्था नसणे ही खेदाची बाब आहे. जिल्हाधिका-यांनी पाठविलेल्या अहवालात ब-याच जिल्हा परिषदांकडून दहन व दफन भूमीसाठी जमीन उपलब्ध

नसलेल्या गावांबाबतचा प्रस्ताव त्यांना प्राप्त झाला नसल्यामुळे तशी व्यवस्था करता आली नाही असे स्पष्ट केले आहे. दहन व दफन भूमी उपलब्ध असणे ही प्रत्येक गावाची निंतां गरज असते. तथापि त्यासाठी लागणा-या जमीनीचे संपादन करण्यासाठी केलेल्या तरतुदी पूर्णपणे खर्ची न पडणे ही चिंतनीय बाब आहे. याबाबत लोकलेखा समितीने सन २०००-०१ यांचा वर्षाच्या अहवालात तेव्र नाराजी व्यवत केली आहे. तसेच लोकलेखा समितीच्या दिनांक २८-६-२००४ च्या बैठकीतही या संदर्भात संबंधितांविशेष कारवाई करावी त्यानंतरही लोकलेखा समितीच्या दिनांक ११.१०.२००५ च्या बैठकीतही दहन व दफन भूमीसाठी देण्यात आलेल्या निधीचे योग्य प्रकारे विनियोजन झाले नसल्याचे पुढा समितीने नमुद केले असून लोकप्रतिनिधी सातत्याने या कामासाठी निधी मिळावा म्हणून आप्रह धरतात. कर्तव्याचे वेळेवर पालन न झाल्यामुळे निधी अखर्चित राहिल्याबाबत स्पृष्टीकरण देऊन यापुढे असे घडणार नाही. याबाबत योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीची माहिती लोकलेखा समितीला सादर करावी असेही मत व्यक्त केले आहे. यासव याबाबतीत खालीलप्रमाणे आदेश देण्यांत येत आहेत :-

- १) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीनिहाय प्रत्येक गावाचा आढावा घेऊन संबंधित गावामध्ये दहन व दफन भूमीसाठी स्वतंत्र जमीन आहे किंवा व, से त्याची खात्रजमा करून घेऊन आवश्यक त्या ठिकाणी दहन व दफन भूमीसाठी शासकीय जर्मान उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी खाजगी मालकीची जमीन संपादन करण्याचा प्रस्तव ग्रामपंचायतीतके उपलब्ध करून घ्यावेत व ते जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत मांडून त्यास मंजूरी घेण्याच्या दृष्टीने कसोशिने प्रयत्न करावेत. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीपुढे प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी या ना जबाबदार धरण्यांत येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात त्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती शासनास एक महिन्याच्या आत कळविण्याची दक्षता घ्यावी.
- २) दहन व दफन भूमीसाठी जमीन संपादन करण्याचे प्रस्ताव जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडे प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत सदर प्रस्तावावर त्वारित निऱ्णय घेऊन आवश्यकता असल्यास खाजगी जर्मान संपादन करण्याचे दृष्टीने त्वारेने कार्यवाही करावी.
- ३) जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी एकमेकांशी समन्वय साधून राज्यातील सर्व गावांत दहन व दफन भूमीसाठी व्यवस्था करून देण्यासाठी प्राथम्य ने कार्यवाही करावी.
- ४) राज्यातील प्रकल्पामुळे अथवा धरणामुळे एनर्वसन करावे लागले आहे अशा र्वर्ब पुनर्वासित गावाचा आढावा घ्यावा व त्या पुनर्वासित गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जगा उपलब्ध करून देण्यांत आलेली नाही. अशा गावांमध्ये स्मशानभूमीच्या सोयी तातह ने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही मुख्य कार्यवाही अधिकारी यांनी करावी.

५) राज्यातील ब-याच गावांत दहन व दफन भूमीसाठी सार्वजनिक अथवा शासनाच्या मालकीची जागा उपलब्ध नाही ही बाब लक्षांत घेऊन सदर कल्याणकारी योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी या दोघांनी योग्य प्रकारे समन्वय साधून दहन व दफन भूमीसाठी शासनाकडून वितरीत करण्यांत येणारे अनुदान पूर्णपणे खर्च होईल, हे पहावे. त्यात कोणत्याही परिस्थितीत बचत होणार नाही तसेच मंजूर अनुदानाचे पुर्णविनियोजन करण्याची वेळ येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

६). दहन व दफन भूमीकडे जाणा-या रस्त्यावर तसेच दहन व दफन भूमीवर झालेली अतिक्रमणे त्वारित काढून टाकण्याच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी / जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करावी व यापुढे अशी अतिक्रमणे होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. यात कुचराई करणा-या संबंधित कर्मचारी / अधिकारी यांचेवर कडक कार्यवाही करावी. तसेच झालेली अतिक्रमणे काढण्याबाबत त्यांनी केलेली कार्यवाही व किती अतिक्रमणे काढण्यात आली आहेत याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / जिल्हाधिकारी यांनी शासनास एक महिन्यांत सादर करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

३१/८१ स/८१

(अ. कृ. सरदार)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,